



सोलापूरविद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १०१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
शनिवार, दि.१८ फेब्रुवारी, २०१७ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०१ वी बैठक शनिवार, दि.१८ फेब्रुवारी, २०१७ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा.कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
५)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. कुलसचिव	कायम निमंत्रित तथा सचिव

स्वागत:

मा. प्र. कुलसचिव यांनी मा.अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली.मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २४ जानेवारी, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : २४ जानेवारी, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा.कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.०८/०१/२०१७ पासून दि.३१/०१/२०१७ पर्यंतच्या आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] ग्रंथालय समितीच्या दि.२८/१२/२०१६ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ग्रंथालय समितीची दि.२८/१२/२०१६ रोजी बैठक झाली. विषय पत्रिकेवर ग्रंथालय व अभ्यास केंद्राचा वार्षिक अहवाल RUSA Phase-II मधून प्राप्त होणाऱ्या अनुदानातून खर्चाची तरतूद व ग्रंथालयाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रिंटआऊट सेवेच्या शुल्कामध्ये १ रुपयाने कपात करण्याबाबत इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ग्रंथालय समितीच्या दि.२८/१२/२०१६ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ७५(१) (ग) (तीन) व (चार) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ग्रंथालय समितीच्या दि.२८/१२/२०१६ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०४] विद्यापीठ परिसरातील एम. एड. अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याची विद्या परिषदेने दि.१२/०१/२०१७ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.७३(७) नुसार केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ परिसरातील शिक्षणशास्त्र संकुल अंतर्गत एम. एड. अभ्यासक्रम सन२००५-०६ पासून सुरु करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ४० इतकी आहे.

शिक्षणशास्त्र संकुलात पूर्वी सुरु असलेला एक वर्षाचा एम. एड. अभ्यासक्रम एन. सी. टी. ई. च्या धोरणानुसार शै. वर्ष २०१५-१६ पासून दोन वर्षांचा करण्यात आला असून सदरील दोन वर्षांचा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास दि.०७/१०/२०१५ च्या सुधारित मान्यता मिळाली आहे. सुधारित मान्यतेच्या अनुषंगाने एन. सी. टी. ई. भोपाळ या कार्यालयाकडून Self appraisal Form भरून पाठविण्याच्या सूचना विद्यापीठास प्राप्त झाली आहे. त्यामध्ये सुधारित दोन वर्षांच्या एम. एड. अभ्यासक्रमासाठी एन. सी. टी. ई. भोपाळच्या नियमाप्रमाणे शिक्षकीय पदे अन्य सुविधा विषयाची सर्व माहिती त्यामध्ये नमूद करणे आवश्यक असल्याने दि.१२/०१/२०१५ च्या शपथपत्रामध्ये नमू केल्याप्रमाणे त्यांच्या अटी पूर्ण न झाल्याने त्यांनी विद्यापीठास दि.२७/१०/२०१६ रोजीचे पत्र क्र.WRC/APW०२०१६ /१२५०२६/MH/२०१६/१७५१९४ व १७५१९५ अन्वये कारणे दाखवा नोटिस पाठवून शपथपत्रातील अटीची पूर्तता २१ दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. अन्यथा याबद्दल आपले काही म्हणणे नाही, असे समजून एम. एड. अभ्यासक्रमाची मान्यता काढून घेण्यात येईल, असे कळविले आहे.

सदर नोटीशीवर कोणती कार्यवाही करावी याबद्दल आदेशार्थ मा. कुलगुरु महोदयांना दि.२१/११/२०१६ रोजी टिपणी सादर केली असता, सदर अभ्यासक्रमासंदर्भात निर्णय घेण्याकरिता समिती गठीत करून समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी असे आदेश मा. कुलगुरुमहोदयांनी दिले आहेत.

सदर आदेशान्वये दि.२३/११/२०१६ रोजी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये सद्यस्थितीत संलग्नित महाविद्यालयातील व

विद्यापीठातील विद्यार्थी प्रवेश परिस्थिती पाहता एम. एड. अभ्यासक्रम विद्यापीठ परिसरामध्ये चालू ठेवणे इष्ट होणार नाही. एम. एड. हा अभ्यासक्रम बंद करण्यासाठीची प्रक्रिया सुरु करावी, अशी शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ९२(४) अन्वये एम. एड. अभ्यासक्रम सन २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत दि.१२/०१/२०१७ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.७३(७) नुसार ठेवता असता, विद्या परिषदेने खालील ठराव पारित केला आहे.

ठराव क्र.७३(७)	"विद्यापीठ परिसरातील एम. एड. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत समितीने केलेली शिफारस स्विकारून व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे."
----------------	---

सबब, विद्या परिषदेच्या ठरावानुसार एम. एड. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याची विद्या परिषदेने दि.१२/०१/२०१७ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.७३(७) नुसार केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील एम. एड. अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याची विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] सोलापूर विद्यापीठात तौलानिक साहित्याभ्यासाचा विभाग सुरु करण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविणे संदर्भात विद्या परिषदेने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ३०(क) अन्वये व्यवस्थापन परिषदेस शिफारस केल्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. डॉ. इरेश सदाशिव स्वामी माजी कुलगुरु, प्रस्तूत विद्यापीठ व डॉ. मीर इसहाक शेख यांनी दि.१९/०८/२०१६ रोजीच्या निवेदनाद्वारे मा. कुलगुरुमहोदयांना विनंती केली आहे की, सोलापूर शहरचा नुकताच "स्मार्ट सिटी" मध्ये समावेश झाला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठात भाषा विभाग सुरु व्हावा व तोही "तौलानिक साहित्याभ्यासाचे" केंद्र विद्यापीठात सुरु व्हावे, अशी आम्हा सर्व भाषाप्रेमिकांची इच्छा आहे. सोलापूरात मराठी, कन्नड, उर्दू, तेलगू अशा विविध भाषा बोलल्या जाता. या भाषेतील तौलानिक अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राध्यापकांच्या नेमणूका व्हाव्यात व या विभागातर्फे संशोधनाचे कार्य व्हावे, यादृष्टीने आपण योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.

उपरोक्त निवेदानुसार दि.१२ जानेवारी, २०१७ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.२७ अन्वये विषय ठेवले असता, विद्या परिषदेने खालील ठराव पारित केला आहे.

"सोलापूर विद्यापीठात तौलानिक साहित्याभ्यासाचा विभाग सुरु करण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविण्यास महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ३१(क) अन्वये व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस करण्यात आली."

सबब, उक्तबाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठात तौलानिक साहित्याभ्यासाचा विभाग सुरु करण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात विद्या परिषदेने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ३०(क) अन्वये केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.५.६.१(d) मधील प्राचार्य पदाच्या पाच वर्षांच्या कालावधी नंतरच्या पुर्ननियुक्तीच्या निवड समिती बाबतच्या नियमावलीतील चौथी दुरुस्तीची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O.F.No. १-२/२००९(EC/PS), दि.२९/११/२०१६ रोजीच्या पत्रान्वये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ३० जून, २०१० च्या अधिसूचनेनुसार दि.१८ सप्टेंबर, २०१० रोजीच्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.५.६.१.(d) मधील तरतूदीनुसार प्राचार्य पदाच्या पाच वर्षांच्या कालावधीनंतर दुसऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या निवड प्रक्रियेबाबत नियमावलीतील चौथी दुरुस्ती सदर पत्रान्वये कळविली आहे.

महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०११(२५/११) विशि-१, दि.१५/०२/२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेतील विनियमाच्या परिच्छेद क्र.५.१.६ (d) मध्ये प्राचार्य पदास ५ वर्षांच्या (एका मुदतीसाठी) कालावधीकरिता विद्यापीठ विहित निवड समितीमार्फत पुर्ननियुक्तीस पात्र असल्याबाबत दि.१५/०२/२०११ नंतरच्या सर्व संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या मान्यता पत्रात कळविले आहे.

सबब, विद्यापीठ अनुदान आयोगाची चौथी दुरुस्तीनुसार प्राचार्य पदाच्या पुर्ननियुक्ती बाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.५.६.१(d) मधील प्राचार्य पदाच्या पाच वर्षांच्या कालावधी नंतरच्या पुर्ननियुक्तीच्या निवड समिती बाबतच्या नियमावलीतील चौथी दुरुस्ती बाबतची नोंद घेण्यात आली.

[०७] मे. ए-वन सेक्युरिटी अँन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सोलापूर या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रति कर्मचारी प्रति दिन रु.५.७०/- या दराने दि.०१/०३/२०१७ पासून दि.२८/०२/२०१८ पर्यंत सुरक्षा रक्षक घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठास सुरक्षेच्या कामासाठी कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षक नोंदणीकृत पुरवठादार / ठेकेदारांकडून घेण्याकरिता दि.१७/१२/२०१६ रोजीच्या ई-निविदेस अनुसरून प्राप्त झालेल्या ई-निविदा पुरवठादार / ठेकेदारांच्या तांत्रिक बाबी तपासणी करण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल, दरपत्रक समिती समोर सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे दरपत्रक समितीसमोर ऑनलाईन Financial Bid दि.०७/०२/२०१७ रोजी दु.३:०० वा. उघडण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

त्यानुसार दि.०७/०२/२०१७ रोजी दरपत्रक समितीसमोर Financial Bid उघडण्यात आले असून, सदर समितीने कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म L१ मे. ए-वन सेक्युरिटी अँन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर, न्यु पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर यांच्याकडून प्रति कर्मचारी प्रति दिन रु.५.७०/- या दराने सेवा घेण्यास शिफारस केली आहे. सदर समितीच्या शिफारशीनुसार मे. ए-वन सेक्युरिटी अँन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर, न्यु पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर यांच्याकडून प्रति कर्मचारी प्रति दिन रु.५.७०/- या दराने दि.०१/०३/२०१७ ते दि.२८/०२/२०१८ या कालावधीकरिता सेवा घेण्याकरिता संबंधितास पुरवठा आदेश देण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार मे. ए-वन सेक्युरिटी अँन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर, न्यु पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर यांना दि.०९/०२/२०१७ रोजी पुरवठा आदेश देण्यात आला आहे.

सबब, मे. ए-वन सेक्युरिटी अँन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर, न्यु पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रति कर्मचारी प्रति दिन रु.५.७०/- या दराने दि.०१/०३/२०१७ ते दि.२८/०२/२०१८ पर्यंत सुरक्षा रक्षक घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मे. ए-वन सेक्युरिटी अँन्ड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सोलापूर या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रति कर्मचारी प्रति दिन रु.५.७०/- या दराने दि.०१/०३/२०१७ पासून दि.२८/०२/२०१८ पर्यंत सुरक्षा रक्षक घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[८(१)] विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत दरमहा एकत्रित वेतनावर नेमलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत दरमहा एकत्रित वेतनावर नेमलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत विनंती अर्ज कार्यालयास सादर केले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या दि.०८/०१/२०१६ रोजीच्या टिपणीवर झालेल्या आदेशानुसार विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत दरमहा एकत्रित वेतनावर नेमलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करण्यात आले होते. त्यावर व्यवस्थापन परिषदेने दि.२०/०१/२०१६ च्या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

"नियमित कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर सदरचा विषय पुनः सादर करावा असे ठरले."

नियमित कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाले असून, पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या पदावर कर्मचारी रुजू झालेले आहेत. कनिष्ठ लिपिक-१७, सांख्यिकी सहायक-१, लघुटंकलेख-१, प्रयोगशाळा सहायक-२, ग्रंथालय परिचर-१, प्रयोगशाळा परिचर-१ व शिपाई-६ असे एकूण २९ कर्मचारी नियमित पदावर रुजू झालेले आहेत. (सोबत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी जोडले आहे.)

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत दरमहा एकत्रित वेतनावर नेमलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारामार्फत दरमहा एकत्रित वेतनावर नेमलेल्या ३ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही वाढ करण्यात येवू नये असे ठरले.

[८(२)] महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.२०/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकान्वये दि.२७ फेब्रुवारी, २०१७ रोजी श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषा गौरवदिन" म्हणून साजरा करण्याची व त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी अंदाजपत्रकीय तरतूद करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.२०/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार दि.२७ फेब्रुवारी हा श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याबाबतचे शासनाचे निर्देश विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

मातृभाषेचा गौरव म्हणून श्री. वि. वा. शिरवाडकर, उर्फ कुसूमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिन "मराठी भाषा गौरवदिन" म्हणून साजरा करण्यासाठी काय उपाय योजना करता येतील व त्यामध्ये कोणकोणत्या विभागाचा प्रत्यक्ष समावेश राहिल व कोणत्या विभागाने निश्चित केलेले कोणते उपक्रम राबवावेत याबाबतची पूर्व तयारी करण्यासाठी मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी (मराठी भाषा, शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी) दि.१३/०१/२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये विद्यापीठांना त्यांच्या कॅम्पस ऐवजी कॅम्पस बाहेर शहराच्या ऐतिहासिक ठिकाणी / सांस्कृतिक सभागृहे इत्यादी मध्यवर्ती ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करावे असे निर्देश बैठकीत दिलेले आहेत. तदनंतर महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.२०/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार दि.२७ फेब्रुवारी हा श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याबाबतचे शासनाचे निर्देश विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

तसेच मराठी भाषा गौरव दिनी घेण्यात येणारे उपक्रमाबाबतची सविस्तर चर्चा करण्यासाठी मा. मंत्री महोदय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि.०२/०२/२०१७ रोजी मुंबई येथे राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी व सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीला विद्यापीठातर्फे मा. प्र. कुलसचिव, श्री. बी. पी. पाटील, मा. वित्त व लेखा अधिकारी, डॉ. बी.सी. शेवाळे व मा. सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर डॉ. सतीश देशपांडे हे उपस्थित होते. सदर बैठकीत आयोजित कार्यक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले व त्याचप्रमाणे शासनाने प्रत्येक विद्यापीठासाठी निश्चित केलेल्या कलापथकाबरोबर मा. प्र. कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी व सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांची मुंबई येथेच बैठक आयोजित केलेली होती. त्याप्रमाणे सोलापूर विद्यापीठासाठी शासनाने निश्चित केलेल्या कलापथकाचे प्रमुख श्री. कमलेश भडकमकर यांच्यासोबत मा. प्र. कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी व सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांची बैठक झाली. सदर बैठकीमध्ये श्री. कमलेश भडकमकर यांनी "मन्हाठी भाषा सुंदरी" या संकल्पनेवर आधारित १७ उपक्रमांचा संपूर्ण तपशील व त्यासाठी येणाऱ्या रु.१० लाख खर्चाचे विस्तृत अंदाजपत्रक दिले. सोबत त्यांचे अंदाजपत्रक जोडले आहे.

तसेच शासनाच्या दि.२०/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार, सदर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलापथकाच्या निवास व भोजनाची व्यवस्था, सभागृहाचे भाडे, छपाई व त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित ग्रंथदिंडी व व्याख्याने यावरील खर्च विद्यापीठाच्या निधीतून करावयाचा असल्याने त्यासाठी अंदाजे रु.२ लाखाची तरतूद आवश्यक आहे.

सबब, दि.२७ फेब्रुवारी, २०१७ रोजी श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम हा शासनाने विद्यापीठास नेमून दिलेल्या कलापथकाकडून साजरा करावयाचा असल्याने त्या कार्यक्रमास श्री. कमलेश भडकमकर यांच्या पथकाच्या रु.१० लाख अंदाजित खर्चास खास बाब म्हणून मान्यता देण्यात यावी. याशिवाय सदर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलापथकाच्या निवास व भोजनाची व्यवस्था, सभागृहाचे भाडे, छपाई व त्याचप्रमाणे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित ग्रंथदिंडी व व्याख्याने यांच्या आयोजनासाठी येणाऱ्या अंदाजे रु.२ लाख खर्चासाठी असे एकूण रु. १२ लाख खर्चास खास बाब म्हणून मान्यता देण्याची व या खर्चाकरिता अंदाजपत्रकीय तरतूद करण्याची बाब विचारार्थ).

- ठरावः
- १) महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.२०/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकान्वये दि.२७ फेब्रुवारी, २०१७ रोजी मातृभाषेचा गौरव म्हणून श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषा गौरवदिन" म्हणून साजरा करण्याची व त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी नवीन शिर्षक न उघडता, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ व्या पंचवार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून Cultural Activities साठी तरतूद केलेल्या रु.२ लाख निधीव्यतिरिक्त अधिकची रु.९.८० लाखाची तरतूद Revenue and Corporation Taxes या अंदाजपत्रकातून पुर्ननियोजन असे एकूण रु.११.८० लाखाची तरतूद करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
 - २) तसेच शासनाने सोलापूर विद्यापीठासाठी निश्चित केलेल्या श्री. कमलेश भडकमकर यांच्या कलापथकास त्यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनुसार त्यांनी दिलेल्या सुधारित रु.९ लाखाच्या खर्चास खास बाब म्हणून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
 - ३) तसेच शासनाच्या दि.२०/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार, सदर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलापथकाच्या निवास व भोजनाची व्यवस्था, सभागृहाचे भाडे, छपाई व त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयीन स्तरावर आयोजित ग्रंथदिंडी व व्याख्याने यासाठी रु.२ लाखापर्यंतच्या प्रत्यक्ष खर्चास खास बाब म्हणून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(३)] कुलसचिव या संवैधानिक पदासाठी निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: कुलसचिव या पदाची जाहिरात दै. सकाळ व दै. लोकमत या वर्तमानपत्रामध्ये तसेच व AIU New Delhi यांच्या University New या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीमध्ये आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि.२४/०१/२०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे नमूद केले होते.

त्यानुसार एकूण २० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून दि.३० व ३१/०१/२०१७ रोजी छाननी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये एकूण २० अर्जांपैकी १८ अर्ज पात्र झाले आहेत.

कुलसचिव या पदाची मुलाखत आयोजित करण्यात येणार असून, त्यानुषंगाने निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ (१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशन आवश्यक आहे.

सबब, कुलसचिव या पदाच्या निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ (१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: कुलसचिव या संवैधानिक पदासाठी निवड समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९(१) (ब) (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून खालील दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

१) मा. शिक्षण संचालक, (उच्च शिक्षण) पुणे किंवा सहसंचालकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला प्रतिनिधी / मा. संचालक (तंत्र शिक्षण), पुणे किंवा सहसंचालकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला प्रतिनिधी

२) डॉ. ए. ए. घनवट

[८(४)] रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदाच्या नियुक्ती संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शिक्षकेत्तर पदाच्या वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा दि.२५/०६/२०१६ व दि.२६/०६/२०१६ रोजी घेण्यात आलेली असून, रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदासाठी अंतिम निवड झालेले उमेदवार यांना नियुक्ती आदेश अद्यापही निर्गमित केलेले नाहीत.

रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदाच्या दि.२५/०६/२०१६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत व दि.२३/०७/२०१६ रोजी झालेल्या व्यावसायिक चाचणीत प्राप्त गुणांच्या आधारे आणि दि.२३/०८/२०१६ रोजी उमेदवारांचे मूळ कागदपत्रे तपासणी अंती मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील LPA Stamp No.५४९०/२०१९, WP६७९२/२०१५ आणि महाराष्ट्र शासनाच्या निकालाच्या अधिन राहून अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

याबाबत कार्यालयीन निवेदन खालीलप्रमाणे:

- १) रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदावर यापूर्वी कार्यरत असलेले कर्मचारी श्री. शरद एस. पवार यांच्या सेवा विद्यापीठाने समाप्त केल्यानंतर त्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केली होती. याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर विद्यापीठाने या निकालाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे LPA Stamp No.५४९०/२०१९ अपील दाखल केले आहे. अपील प्रलंबित असून त्याची पुढील सुनावणी दि.१३/०२/२०१७ रोजी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे ठेवण्यात आली होती. सदर प्रकरण चौकशीसाठी निघाले नाही.
- २) वरील LPA Stamp No.५४९०/२०१९ च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून श्री. रविंद्र कोरे यांची नेमणूक करण्यात आली होती. श्री. रविंद्र कोरे यांनी राजीनामा दिल्याने तो विद्यापीठाने मंजूर केला आहे. सदरचा राजीनामा परत घेण्याबाबत त्यांनी पुनश्च: विनंती केली असता, विद्यापीठाने त्यांची विनंती अमान्य केल्याने त्यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका क्र.६७९२/२०१५ दाखल केली होती. मा. उच्च न्यायालयाने दि.२५/०४/२०१६ रोजी त्यांची याचिका फेटाळली आहे. तद्नंतर श्री. रविंद्र कोरे यांनी पुनश्च: RPWST/१३३०४/२०१६, दि.३०/०४/२०१६ प्रमाणे नव्याने पिटीशन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली असून ते प्रलंबित आहे.
- ३) श्री. रविंद्र कोरे यांनी मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत मा. मंत्री महोदयांच्या पत्रानुसार मा. कुलगुरुमहोदयांनी स्वतः सुनावणी घेवून मंत्रालयात अहवाल पाठविला आहे.

सबब, सदर पदाबाबत सद्यस्थितीत दोन रिट याचिका मा. उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. सदर बाब दि.२४ जानेवारी, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवली असता, खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव:	सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करावा असे ठरले.
-------	--

सबब, सदरची बाब पुनश्च: विचारार्थ सादर).

ठराव: सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करावा असे ठरले.

[८(५)] एम. सी. ए. अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मान्यता घेण्यासाठी माहिती अपलोड करणे व पाठविण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे पत्र क्र.विसप्र.२०१६/प्र.क्र.१२२/तंशि४, दि.२३ मे, २०१६ च्या पत्रानुसार एम. सी. ए. अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मान्यता असणे अनिवार्य असल्याबाबत महाराष्ट्र शासनाने कळविले आहे. त्याअनुषंगाने मा. संचालक, बीसीयुडी यांनी पत्र क्र.सोविसो / मविमंवि/संलग्नता / ५४८५, दि.१३ जून, २०१६ च्या पत्रानुसार संकुलास कळविले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या शै. वर्ष २०१६-१७ च्या मान्यतेसाठी ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत दि.०५/०३/२०१६ रोजी संपुष्टात आली होती. त्यानुसार विद्यापीठाने मार्गदर्शनासाठी संदर्भ क्र.सोविसो/कु.का/६६५३, दि.१६ जुलै, २०१६ च्या पत्रान्वये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांना विचारणा केली होती.

शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर येथील पदव्युत्तर केंद्रामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई यांचे पत्र क्र.युकेजी-१४९९/(२३०/९९)/ विशि-५, दि.१०/०१/२००० नुसार सन १९९८-९९ पासून एम. सी. ए. अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळालेली आहे. सद्यस्थितीत एम. सी. ए. हा अभ्यासक्रम संगणकशास्त्र संकुलात कार्यरत आहे. संकुलामधील संगणक प्रयोगशाळेमध्ये १९० संगणक उपलब्ध आहेत. तसेच एम. सी. ए. या अभ्यासक्रमासाठी एकूण ७ शिक्षण वर्ग उपलब्ध आहेत. त्यामूळे या अभ्यासक्रमाच्या AICTE च्या मान्यतेसाठी इतर जास्तीचा खर्च होणार नाही.

शै. वर्ष २०१७-१८ च्या एम. सी. ए. अभ्यासक्रमाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेची प्रक्रिया दि.०५/०१/२०१७ पासून सुरु झाली. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि.०४/०२/२०१७ अशी होती.

सबब, वरीलप्रमाणे व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक असल्याने नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने व तसेच AICTE च्या Web Portel वर दि.०४/०२/२०१७ पर्यंत अर्ज अपलोड करणे गरजेचे असल्याने मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: एम. सी. ए. अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मान्यता घेण्यासाठी माहिती अपलोड करणे व पाठविण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[८(६)] दि.१५/०२/२०१७ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.३१/०१/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.३१/०१/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे.

सबब, दि.१५/०२/२०१७ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेला दि.३१/०१/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: वित्त व लेखा समितीने दि.१५/०२/२०१७ च्या बैठकीमध्ये दि.३१/०१/२०१७ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांताबाबत केलेली मान्यतेची शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(७)] दि.१५/०२/२०१७ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.१३/०२/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१३/०२/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे.

सबब, दि.१५/०२/२०१७ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेला दि.१३/०२/२०१७ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: वित्त व लेखा समितीने दि.१५/०२/२०१७ च्या बैठकीमध्ये दि.१३/०२/२०१७ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांताबाबत केलेली मान्यतेची शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८८] सोलापूर विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भूशास्त्र व संगणकशास्त्र संकुलातील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेल्या अध्यापकांना सेवेत कायम करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी : प्रस्तुत विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भूशास्त्र व संगणकशास्त्र संकुलातील खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे अध्यापकांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला असून, त्यांच्या नावासमोर दिनांक दर्शविलेले आहेत.

अ. क्र.	अध्यापकाचे नाव	धारण केलेले पद	रुजू दिनांक	परिविक्षाधीन कालावधी संपत असलेला दिनांक
१	डॉ. पाटील विकास बाबुराव	प्राध्यापक	दि.०९/०२/२०१६ मध्यान्होत्तर	दि.०८/०२/२०१७
२	डॉ. घनवट अनिल अर्जून	सहयोगी प्राध्यापक	दि.१०/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.०९/०२/२०१७
३	डॉ. कुलकर्णी धवल दत्तात्रय	सहायक प्राध्यापक	दि.१५/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.१४/०२/२०१७
४	श्री. गार्डी चंद्रकांत गोपाळ	सहायक प्राध्यापक	दि.१६/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.१५/०२/२०१७

अध्यापकांचे परिनियम २७० (३) नुसार संचालक / विभागप्रमुख यांचेकडून त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या उक्त अध्यापकांना प्रस्तुत विद्यापीठाच्या सेवेत कायम करावे किंवा नाही याबाबत "Definite Remarks and recommendation" मागविले आहेत. त्यानुसार संबंधित संकुलाच्या संचालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अध्यापकांना सेवेत कायम करावे असे गोपनीय पत्राद्वारे कळविले आहे.

तसेच अध्यापकांचे परिनियम २७० (४) अन्वये प्रथम व द्वितीय सहामाही अहवाल संबंधित संकुलाच्या संचालकांनी पाठवून दिले असून ते मा. कुलगुरु महोदय यांनी पुनर्विलोकन केलेले आहेत.

सबब, डॉ. पाटील व्ही. बी., डॉ. घनवट ए. ए., डॉ. कुलकर्णी डी. डी. व श्री. गार्डी सी. जी. यांना त्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण होत असलेल्या नमूद दिनांकापासून प्रस्तुत विद्यापीठाच्या सेवेत कायम करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भूशास्त्र व संगणकशास्त्र संकुलातील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेल्या खालील अध्यापकांना सेवेत कायम करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	अध्यापकाचे नाव	धारण केलेले पद	रुजू दिनांक	परिविक्षाधीन कालावधी संपत असलेला दिनांक
१	डॉ. पाटील विकास बाबुराव	प्राध्यापक	दि.०९/०२/२०१६ मध्यान्होत्तर	दि.०८/०२/२०१७
२	डॉ. घनवट अनिल अर्जून	सहयोगी प्राध्यापक	दि.१०/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.०९/०२/२०१७
३	डॉ. कुलकर्णी धवल दत्तात्रय	सहायक प्राध्यापक	दि.१५/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.१४/०२/२०१७
४	श्री. गार्डी चंद्रकांत गोपाळ	सहायक प्राध्यापक	दि.१६/०२/२०१६ मध्यान्हपूर्व	दि.१५/०२/२०१७

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापनपरिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद